

*Einartiges* H. 235. वीचीतरंगन्यायेन BHĀṢĀP. 164. प्रपानकरसत्यायात् SĀH. D. 27, 17. एष क्रीडति कूपयत्नघटिकान्यायप्रसक्तो विधिः MRĀĪB. 178, 7. Vedāntas. (Allah.) No. 19. 69. सप्रयत्नेनैव लीलान्यायेन ohne alle Anstrengung, gleichsam im Spiele ČAṢK. in WIND. SANCARA 112. नैव न्यायो त्रेणकुलस्य यदातुरपदेशः DAČAK. in BENF. Chr. 193, 13. घुषान्नरन्यायेन बुद्धेः साक्षात् भवति PAÑĀT. 42, 14. कुम्भीयाकन्यायमायत्नाः मृताश्च 195, 3. न च शक्त्यामि राजसूनुस्त्वितिमुष्मिन्ध्यायमाचरितुम् DAČAK. 143, 3. जटवादिभि न न्यायम् RĀGA-TAR. 6, 26. DAČAK. in BENF. Chr. 183, 20. न्यायवर्तिन् *der sich nach Gebühr beträgt* M. 5, 140. JĀĪN. 3, 22. स्वराष्ट्रे न्यायवर्तः M. 7, 22. R. 3, 75, 47. न्यायार्जित, अन्यायापकृत *auf rechtmässige, —, auf unrechtmässige Weise* DAČAK. in BENF. Chr. 189, 15. 16. न्यायागतस्य द्रव्यस्य MBh. 5, 1029. °निर्वपण unter den Beiww. von Čiva 13, 1239. न्यायेन *auf gehörige Weise, wie es sich gebührt* JĀĪN. 1, 334, 2, 306. न्यायतस् *dass* 1, 354. M. 7, 30. 8, 201. R. 1, 18, 19. 3, 4, 6. न्यायतो ऽन्यायतः BHĪG. P. 6, 1, 66. यथान्यायम् *dass* M. 1, 1, 3, 135. 190. 5, 35. 7, 2. MBh. 2, 133. 3, 2468. 4, 504. R. 3, 31, 34. 56, 32. — 2) *Rechtshandel, = सन* HALĀJ. 2, 274. वीरक पश्चादिह भवतो न्यायं द्रव्यामः MRĀĪB. 148, 18. सद्वा न सम्यग्दष्टे ऽयं न्यायः PAÑĀT. 97, 2. — 3) *Schlichtung eines Rechts Handels, Entscheidung, Urtheilsspruch: न्यायेन हरीकृतः zurückgewiesen, abgewiesen* MRĀĪB. 137, 13. 18. न्यायान्वेषणतत्परी PAÑĀT. III, 89. राजपुरुषैरन्यायः कृतः । वध्यो ऽयं पुरुषः VER. in LA. 27, 3. fg. — 4) *logischer Beweis, — Schluss, Syllogismus* PRAB. 111, 8. Schol. zu Kap. 1. 70. 118. 157. हेतुभिर्न्यायसंबद्धैः R. 3, 56, 31. स्मृत्योर्विरोधे न्यायस्तु बलवान्वयवहारतः JĀĪN. 2, 21. सूत्रार्थन्याययुक्त (पुराण) MBh. 1, 18. श्रुतिन्यायविरोधात् Kap. 1. 36. परार्थन्यायवादिषु VID. 63. °वादिन् R. 3, 31, 34. ČUK. in LA. 40, 8. Dhūrtas. 89, 1. *ein Syllogismus besteht bei den Naijājika aus 3 Theilen* COLEBR. Misc. Ess. I. 292. bei den Vedāntin aus 3 Theilen 330. न्यायविद्या (KĀG. bei GOLD. MĀN. 153), °शिक्षा (MBh. 1, 67) oder schlechweg न्याय *die Logik, das Njāja-System des Gautama* COLEBR. Misc. Ess. I. 261. fgg. MADHUS. in Ind. St. 1, 13, 11. न्याय (d. i. न्याये) श्रान्वीनिको पश्चाद्यायी गौतमेन प्रणीता 18, 6 v. u. MUNP. Up. in Ind. St. 1. 301, N. ĀTMOP. ebend. 2, 36. KĀRAṆAVJŪHA ebend. 3, 260. fg. VP. 284. °सूत्र GĪLD. Bibl. 416. — 5) न्यायम् *enklitisch nach einem verb. fin. als Ausdruck des Tadels oder der Wiederholung gaṇa गोत्रादि* zu P. 8. 1. 27. 37. — Vgl. स्र, प्रतिन्यायम्. धातुन्यायमञ्जूषा. न्यायकल्पलतिका (न्याय + क) f. Titel eines Commentars Verz. d. B. H. No. 217. न्यायकोकिल (न्याय + को) m. N. pr. eines buddh. Lehrers WASSILJEV 326. Die Form des Wortes steht nicht sicher. न्यायता (von न्याय) f. *Regelrichtigkeit: शब्दानाम्* ČĀṢK. ČR. 1, 1, 30. न्यायद्वारतारकशास्त्र (न्याय - द्वार - ता + शा) m. Titel eines buddh. Werkes Vie de HIOUEN-THSANG 102. 188. 191. Nach dem Index auch न्यायप्रवेशतारकशास्त्र. न्यायप्रज्ञानन (न्याय + प) m. Bein. des Ġajarāma Verz. d. B. H. No. 679. 692. 761. COLEBR. Misc. Ess. II, 46. न्यायप्रवेशतारकशास्त्र n. s. u. न्यायद्वारतारकशास्त्र. न्यायभूषण (न्याय + भू) n. Titel eines Werkes Muir, Sanskrit Texts III. 191. 203.

न्यायमालाविस्तर (न्याय - मा + वि) m. Titel einer Einleitung zum Studium der Mīmāṃsā COLEBR. Misc. Ess. I, 300. Muir, Sanskrit Texts II, 66. 190. III. 86. fgg. 90. fgg. 93. fg. न्यायरत्नमाला (न्याय + र) f. Titel eines Werkes über die Mīmāṃsā COLEBR. Misc. Ess. I, 299. न्यायलीलावती (न्याय + ली) f. Titel eines Werkes über die Njāja-Philosophie COLEBR. Misc. Ess. I, 263. Verz. d. B. H. No. 686. न्यायवत् (von न्याय) adj. *der sich beträgt wie es sich gebührt* MBh. 13, 7 139. R. 5, 11, 15. न्यायवागीश (न्याय + वागीश) m. Bein. des Črikṛṣṇa Verz. d. B. H. No. 699. des Dikṣitačrikāṇṭhačarman 700. न्यायसंज्ञेय m., न्यायसंप्रकृ m. und न्यायसार m. oder n. Titel von Compendien über die Njāja-Philosophie COLEBR. Misc. Ess. I, 263. न्यायसारिणी (न्याय + सा) f. *regelrechtes —, gebührlches Benehmen* TRĪK. 2, 8, 30. HĀR. 215. Viell. nur Erklärung, nicht Synonym von लुण्ठी, लुण्ठिका. न्यायसिद्धान्तप्रज्ञानन (न्याय - सि + प) m. Bein. des Viçvanātha Verz. d. B. H. N. 693. न्यायसिद्धान्तमञ्जरी (न्याय - सि + म) f. Titel eines Werkes Z. d. d. m. G. 2, 340. No. 181, 9. Vgl. Verz. d. B. H. No. 699. 700. fgg. न्यायानुसारशास्त्र (न्याय - अनु + शा) n. Titel eines buddh. Werkes (das den Regeln entsprechende Lehrbuch) Vie de HIOUEN-THSANG 93. 108. 164. 174. HIOUEN-THSANG I, 183. 227. न्यायामृत (न्याय + अ) n. Titel eines Werkes Verz. d. B. H. No. 620. fg. न्यायालंकारभट्ट (न्याय - अलं + भट्ट) m. Bein. des Čriço vinda Verz. d. B. H. No. 699. des Črimabeçvara 820. fg. न्यायावलीदीधिति (न्याय - आ + दी) f. Titel eines Commentars zum Ġaimini COLEBR. Misc. Ess. I, 300. न्यायिन् (von न्याय) adj. = न्यायवत् ČKDr. *right, fit; logical* WILS. न्याय्यं (wie eben) adj. f. श्रा (Accent eines auf न्याय्य auslautenden comp. gaṇa वर्गादि zu P. 6, 2, 131) *regelmässig, herkömmlich, gewöhnlich, üblich; recht, schicklich, passend, angemessen* P. 4, 4, 92. gaṇa दिगादि zu P. 4, 3, 34. AK. 2, 8, 1, 25. 3, 4, 24, 163. 25, 173. H. 743. HALĀJ. 4, 61. LĪTJ. 6, 9, 1. 2. 10, 28. 12, 14. 7, 1, 6. श्रा न्याय्याडुत्वानादा न्याय्यात्संवेशनादेयो ऽद्यतनः कालः KĀG. zu P. 4, 2, 57. तत्र तस्य भवेन्न्याय्यं विपुलं दण्डधारणम् MBh. 3, 2284. न्याय्यात्पथः BHARTṚ. 2, 81. कर्मन् BHAG. 18, 15. न्याय्यं वः शिशुरुक्तवान् M. 2, 152. MBh. 1, 706. 2, 265. BHARTṚ. 2, 61. PAÑĀT. I. 249. KUMĀRAS. 6, 87. MĀLAY. 12, 4. 15, 18. KĀM. NĪTIS. 8, 39. ČAṢK. zu BṚH. ĀR. Up. S. 220. Schol. zu P. 4, 4, 78. स्र BHĪG. P. 1, 9, 12. mit einem infinit., der passivisch aufzufassen ist; daher auch der Agens im instr.: न नतारं स्वयं न्याय्यं शसुमेवम् R. 6, 38, 28. सर्वेषामपि तु न्याय्यं दातुं शक्त्या मनोषिणा M. 9, 202. नन्वेका बहुभिर्वीरैरन्याय्या योधयितुं युधि *es ist nicht in der Ordnung, dass Einer von Vielen bekämpft wird* MBh. 9, 1828 = 1868. 5, 7305. नान्तीकर्तुं न्याय्या लोकगुरुर्मया R. GOB. 2, 21, 3. 24, 8. RAĞB. 2, 53. Davon nom. abstr. °त n. *das am-Platze-Sein* KĀJJS. zu P. 8, 2, 46. न्यास (von 2. अस् mit नि) m. 1) *das Niedersetzen, Hinsetzen, Aufsetzen: पद° des Fusses, das Auftreten, Tritt: कृत्वा मूर्ध्नि पदन्यासं राव-*